



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

CIN. : L27102MH1994PLC152925 Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000

Fax : +91 22 4286 Website : www.jsw.in

Ref: JSWSL: SEC: MUM: 2020-21

June 06, 2020

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 **NSE Symbol: JSWSTEEL** 

Kind Attn.: Mr. Hari K, President (Listing)

2. BSE Limited

Corporate Relationship Dept. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code No.500228

Kind Attn: The General Manager

(CRD).

Sub: Submission of newspaper clipping under Regulation 30(6) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations 2015")

Dear Sir,

This has reference to Regulation 30(6) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations 2015").

In connection with the above, please find attached copy of newspaper clippings published in today's English and regional newspaper for attention of the shareholders pursuant to Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

This is for your information and records.

Yours faithfully, For **JSW STEEL LIMITED** 

Lancy Varghese Company Secretary



**FINANCIAL EXPRESS** 

# Bajaj Auto plans foray into Brazil

Pune, June 5

**BAJAJ AUTO IS** all geared up to enter Brazil, the largest twowheeler (2W) market in Latin America and the eighth-largest in the world.


With domestic market facing challenges, exports are expected to contribute more to Bajaj Auto's recovery as some global markets have been relatively less impacted by the pandemic and lockdowns. An entry into Brazil will expand the company's presence and diversify its global footprint. Bajaj will be competing with the Japanese automotive giants in the Brazilian market.

The country's largest exporter, Bajaj Auto, already ships its motorcycles to Latin America and the region accounted for around 15% of total export volumes in 2019-20. The markets include Argentina, Colombia, Ecuador, Mexico, Peru, Bolivia, Uruguay, Guatemala, Honduras and Nicaragua.

"We are constantly seeking to expand our global footprint in a meaningful way, and at the

right time for us as we would like to keep strengthening our global business," Rakesh Sharma, executive director, Bajaj Auto said. Bajaj aims to develop a complete business in Brazil, encompassing assembly operations in compliance with local laws, a distribution network for sales, servicing operations, spare parts and retail financing support as well as customer engagement, Sharma said. The plans are in the early stages and details are being worked out, he said. The company has not

directly exported to Brazil yet, but its vehicles made in Chakan, Pune, under the KTM brand, have been sold to Brazil through its strategic partner, KTM Austria, the ED said. According to Sharma, the Brazilian market for motorcycles is around one million units per annum. The company exported 2.17 million units to 79 countries in FY20.In FY19 total exports stood at 2 million units. In the first two months of FY21, exports were at 1.24 lakh units of the total sales of 1.65 lakh units. Exports are expected to exceed domestic sales for most part of this year.



### DHANVARSHA FINVEST LIMITED

CIN: L24231MH1994PLC334457

Registered Office: 2nd Floor, Building No.4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400069, (MH) Phone: +91-22-68457200 | Email: contact@dfltd.in | Website: www.dfltd.in

### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, June 15, 2020 through video conferencing, inter-alia to consider and approve the following:

- 1. Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2020;
- 2. Recommend final dividend for the financial year ended March 31, 2020, if any; Proposal to convert existing loan into Equity Shares;
- 4. Fund raising by issue of securities through permissible mode;
- 5. Fund raising by issue of non-convertible debentures, in one or more tranches;
- 6. Approve notice of Postal Ballot; and
- Any other matter with the permission of Chair, if any.

The copy of this intimation shall also be available on the website of the Company

(www.dfltd.in) and on the website of the BSE Limited (www.bseindia.com) respectively.

For Dhanvarsha Finvest Limited

Place: Hyderabad Dated: June 4, 2020

M Vijay Mohan Reddy Company Secretary

### RICELA HEALTH FOODS LIMITED Regd. Office: SCO.No.14, First Floor Royal Sector Satara, Within

Omaxe Royal Residency Pakhowal Road, Ludhiana, Punjab. CIN U15142PB1992PLC012726, PH. 01675-220700, 221100, 228900.

FAX. 01675-222104, apsolvex@ricela.com

### "NOTICE OF ADDENDUM TO THE ADVERTISEMENT IN FORM DPT-1"

This notice of Addendum to the advertisement in Form DPT-1 published in Financial Express and Desh Sewak Newspapers on 26.01.2020 inviting deposits from the shareholders and the public by Ricela Health Foods Limited. By this Notice of Addendum, it is to inform that the Board of Directors in their meeting held on the 17.03.2020 has decided to reduce the rate of interest from 11 % to 9% on deposits to be accepted after this notice of addendum.

The other terms and conditions mentioned in the advertisement in form DPT-1 as published as stated above shall remain same. It is further clarified that the rate of interest and term and conditions of the deposits accepted in response of previous


published advertisement in Form DPT-1 would remain unchanged till the maturity of those deposits.

The reduction in rate of interest is applicable to the deposits

Place: Dhuri-Punjab

For Ricela Health Foods Limited

Mr. Parshotam Dass Garg Whole time Director



**ALKALI METALS LTD** Regd Office: Plot B5, Block III, Uppal, IDA, Hyderabad - 500039

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection

Fund (IEPF) Demat Account This notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time. The Companies Act, 2013 and the Rules, inter alia contain provisions for transfer of all

seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund In compliance with the requirements of the Rules, individual communication has been sent to each of the shareholder(s) at the latest available address who have not claimed

their dividends for last seven consecutive years i.e from financial year 2012-13 onwards and accordingly, whose shares(s) are liable to be transferred to IEPF under the said Rules for taking appropriate action. The Company has also uploaded complete details of such shareholders including names

under the Investor Tab.

certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in respect of issue of shall inform the depository by way of corporate action for transferring shares to IEPF.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the concerned shareholders by 5th September 2020, the Company shall in order to comply with the requirements of the Rules, transfer the equity shares to IEPF as per the procedure stipulated in the rules without any further notice to the shareholders.

No claim shall lie against the Company in respect of the Unclaimed Dividends and the Shares transferred to IEPF. On transfer of Dividend /Shares to IEPF, Shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5, as per the Rules. The said Form is available on the website of the IEPF www.iepf.gov.in

Registrar & Share Transfer Agent (RTA): M/s. Cameo Corporate Services Limited, Unit Alkali Metals Limited, 5th Floor, Subramanian Building, No.1, Club House Road, Chenna -600 006 Phone: 044-28460390/28460394 & 28460718, Fax: 044-28460129, e-mail investor@cameoindia.com or contact the Company's Secretarial and Investor Services team on the contact details provided in this Notice

For Alkali Metals Limited Date: 5-June-2020 Siddharth Dubey



### **CAUVERY NEERAVARI NIGAMA LIMITED**

(A Government of Karnataka Enterprise) CIN NO.U45205KA2003SGC032044

Corporate Office: 3rd & 4th Floor, Surface Water Data Centre Building, Anandarao Circle, Bengaluru- 560 009.

Tel. 080-22352997/22354900 Fax-080-22352998, Email:cnnlaca25@yahoo.com

### RECORD DATE FOR PAYMENT OF INTEREST ON SERIES II BONDS

Notice hereby given to all Series II Bond holders of the Nigama that, RECORD DATE IS 15th JUNE, 2020 and payment of interest due on July 1st, 2020. Interest will be paid to those Bond holder's name appears in Registers as on June 15th, 2020 as per deposited record with NSDL/CDSL.

BOND HOLDERS REGISTER WILL REMAIN CLOSED ON 15TH JUNE 2020.

Date: 01-06-2020

Place: Bengaluru R.O. No.DIPR/217/2020-21



### **PUBLIC INTEREST NOTICE**

May it be known to all concerned that we, The South India Textile Research Association, popularly known as SITRA, with testing laboratories accredited by NABL, have been authorised by the Ministry of Textiles, Govt. of India to test PPE kits and issue certificates with respect to coverall body suits and fabrics.

We further wish to inform public that we are, however, NOT A CERTIFYING AGENCY FOR FACE MASKS SITRA only tests surgical face masks/fabrics and issues test reports based on the test parameters requested by clients.

SITRA has not issued Certificates to any manufacturer till date and hence none can carry SITRA's logo in their advertisements claiming that their masks have a SITRA certification. SITRA reserves the right to proceed legally against any manufacturer acting in contravention to the above.

06.06.2020

Director, SITRA

(K.Jaiprakash)

Managing Director



### THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED (A Government Company)

Regd. Office: Kothagudem Collieries - 507 101

e-Procurement TENDER NOTICE Tenders have been published for the following Services / Material

Procurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.scclmines.com

NIT/Enquiry No.-Description/Subject-Last date and time for Submission of bid(s)

E152000085 - Procurement of MS Electrodes on rate contract basis for 2 years - 18.06.2020 - 17.00 Hrs.

E1620O0076 - Procurement of 120T In-motion wagon weigh bridges along with 3 years Comprehensive Maintenance Contract (CMC) 18.06.2020 - 17.00 Hrs.

E072000083 - Service, Repair & Maintenance of OE Fitted 27.00 R49 Radial Tyres on 100T Komatsu dumpers - 19.06.2020 - 17.00 Hrs.

E1020O0082-Procurement of various kW Motors-20.06.2020-17.00 Hrs. E172000086 - Procurement of 6 nos of Dell make Laptops with 3 years

warranty to C&MD & Directors - 22.06.2020 - 17.00 Hrs. E072000084 - Procurement of various sizes of EPFR belts

22.06.2020 - 17.00 Hrs.

NIT No., Date-Name of the work-ECV-Last date & time for Submission of bids

CW/RD/e-30/2020-21, Dt. 01.06.2020-Construction of 2 Nos. 75 Tonne Steel Bunkers for PVK admittance of RCHP at Kothagudem Area - Rs. 41,31,065/- up to 4:30 PM on 16.06.2020.

PR/2020-21/MP/CVL/LWA/22

GM, KGM - GM (MP)



### TIL LIMITED

Regd. Office: 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata 700 024 Tel: 033 6633 2000, 2469 3732-36, Fax: 033 2469 2143/3731 Website: www.tilindia.in, Email: secretarial.department@tilindia.com

[CIN: L74999WB1974PLC041725]

### NOTICE TO SHAREHOLDERS

(For transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority) NOTICE is hereby given to the Shareholders of TIL LIMITED (the Company) that pursuant to Section

124(6) of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the Rules), the Equity Shares of the Company in respect of which dividend declared during the financial year 2012-13, which has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Demat Account of the IEPF Authority.

In view of the outbreak of COVID-19 pandemic in India, the Company is unable to send individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends latest by 31st July, 2020, to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. The Company shall dispatch notices to the aforesaid shareholders at their registered addresses once the normalcy resumes, inter alia, providing them the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by 31st July, 2020, to avoid transfer of their shares to the IEPF Authority. The next due date for such transfer would be on 6th September, 2020 with regard to the final dividend paid for the financial year 2012-13. The Company has communicated with the shareholders through emails, whose email ids are available

with the Company and shall also upload the newspaper advertisement, along with the full details of such shareholders including their names, folio number or DP ID-Client ID and the number of shares due for transfer, on the website of the Company www.tilindia.in. Shareholders are requested to verify the details of their share(s) liable to be transferred to the IEPF Authority and claim the dividend declared during the financial year 2012-13 and onwards before the same is transferred to the IEPF Authority.

In the event, no communication is received from such shareholders, the Company will be constrained to transfer the shares to IEPF, without any further notice, by following the procedure notified under the Rules, which is as under:

- i. In case of shares held in Physical form: by issuing new Share Certificate(s) and thereafter transferring the same to the Demat Account of the IEPF Authority and the original share certificates which are registered in the name of the shareholders will stand automatically cancelled and shall be deemed non-negotiable.
- ii. In case of shares held in Demat form: by transfer of the said Shares directly to the Demat account of the IEPF Authority, debiting the same from the demat account of the shareholders.

Concerned shareholders may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice for the purpose of transfer of shares to the IEPF Authority. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by 31st July, 2020, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

Shareholders can claim back from the IEPF Authority the shares so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the process prescribed under the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividend and shares transferred to the IEPF pursuant to the Rules.

For any query in respect of the above matter, shareholders may contact the Company or the Company's Registrar & Share Transfer Agent, C B Management Services (P) Limited, P-22, Bondel Road, Kolkata - 700 019 [Phone: (033) 2280-6692 / 93 / 94/ 4011-6700 /18 / 24 /42 , Fax (033) 4011-6739; E-mail: rta@cbmsl.com]. For TIL Limited

Place : Kolkata Date: 05.06.2020



Gujarat Alkalies and Chemicals Limited (An IS-ISO Certified Company) REGD. OFFICE: P. O. PETROCHEMICALS - 391346, DIST. VADODARA, GUJARAT, INDIA.

CIN No.: L24110GJ1973PLC002247

### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 18th June, 2020 to consider and approve the Audited Financial Results of the Company for the Financial Year ended on 31" March, 2020 and for recommendation of Dividend, if any.

The information contained in this Notice is also available on the Company's Website at www.gacl.com and on the Websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. S. S. Bhatt

Company Secretary & GM (Legal & CC) 3 Date: 05/06/2020

Registered Office: OnMobile Global Limited, Tower #1, 94/1C & 94/2, Veerasandra Village, Attibele Hobli, Anekal Taluk, Electronic City Phase-1, Bangalore - 560100 Corporate Identity Number (CIN): L64202KA2000PLC027860 Phone: + 91 80 40096000 Fax: + 91 80 40096009 E-mail: investors@onmobile.com, Website: www.onmobile.com

### NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting (FY2020-21/4) of the Board of Directors of OnMobile Global Limited, is scheduled to be held on Monday, June 22, 2020 at the registered office of the Company at Tower #1, 94/1C and 94/2, Veerasandra Village, Attibele Hobli, Anekal Taluk, Electronic City Phase-1 Bangalore - 560100 through Zoom Video conference to consider and approve inter alia the audited financial results of the Company (Standalone and Consolidated) as per IND-AS for the quarter and year ended March 31, 2020 and to consider the recommendation of dividend, if any, amongst other matters.

Further details are available at: Company website: www.onmobile.com Stock Exchange website: www.bseindia.com, www.nseindia.com

For OnMobile Global Limited

P V Varaprasad

**Company Secretary** 

Dated: June 5, 2020 Place : Bangalore

Zvdus ZYDUS WELLNESS LIMITED

Wellness [CIN-L15201GJ1994PLC023490] Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Near Vaishnodevi Circle, Khoraj (Gandhinagar), Sarkhej - Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481. Telephone: +91-079-71800000, +91-079-48040000

A Subsidiary of Cadilla Healthcare Limited

Website: www.zyduswellness.in; Email ID: investor.grievance@zyduswellness.in NOTICE TO THE SHAREHOLDERS

For transfer of shares to the Investor Education and Protection Fund ("IEPF") NOTICE is hereby given to the shareholders of Zydus Wellness Limited ["the Company" that pursuant to the provisions of section 124[6] of the Companies Act, 2013 ["the Act"] and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund] Rules, 2016 ["the Rules"], the Company is required to transfer all such shares in respect to which dividend has remained unpaid / unclaimed by the shareholders. for seven consecutive years or more to the IEPF.

The Company has uploaded the details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website under the Investor Relation section at www. zyduswellness.in Further, the Company has completed posting notice to the concerned shareholders pursuant to section 124(6) of the Act and Rules made thereunder, whose dividend remained unclaimed, at their address registered with the Company providing complete details of the shares, if not claimed will be transferred to IEPF.

For further details and for making a valid claim, for the unclaimed dividend lying with the Company, the shareholders who have not claimed their dividend for a period of seven consecutive years from the financial year 2012-2013 can write to the Company / Registrar and Transfer Agent on or before July 20, 2020 and sign as per the specimen signature registered with the Company at the registered office address mentioned above or to the Registrar and Transfer Agent at the following address:

Link Intime India Private Limited at 506-508, Amarnath Business Centre-1, Beside Gala Business Centre, Near St. Xavier's College Corner, Off C. G. Road, Navrangpura,

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends by making an application to the IEPF authority in Form IEPF-5 online as prescribed under the Rules and the same are available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For ZYDUS WELLNESS LIMITED Sd/- DHANRAJ P. DAGAR Date: June 5, 2020 Company Secretary

### Steel Limited

CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 Regd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

### **NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS** TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION

AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, transfer and refund) Rules, 2016 as amended ("the rules"), it is hereby notified that all equity shares in respect of which dividend has not been encashed

or claimed by the shareholders for seven consecutive years will be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. The required communication in this regard, to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF, will be communicated by email to those shareholders whose email addresses are registered with the Company or the Registrar & Share Transfer Agent or Depository Participant (DP) as the case may be and by post or by any other means of communication as soon

as possible considering the current situation of COVID 19 outbreak and directives of Central / State Government or Local Bodies. The Company has uploaded the relevant details of unpaid/unclaimed dividend payable to such shareholders and corresponding shares due for transfer to the IEPF Authority on its website www. jsw.in in the Investors section. Shareholders may further note that both the unclaimed dividend and shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on those shares, if any, can

be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the said Rules. In case the unpaid dividends are not claimed by the concerned shareholders by August 30, 2020, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholders to IEPF by the due date as per the procedure stipulated in the Rules, without any

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in

lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer

of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which

stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. For any further communication/query, please contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. KFin Technologies Pvt. Ltd, Unit: JSW Steel Limited, Karvy Selenium Tower B, Plot

31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032, Toll Free No.: 1800-3454-001, Email einward.ris@kfintech.com. The aforesaid information is also available on the Company's website www.jsw.in and also on the websites of the National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and

www.bseindia.com respectively. For JSW Steel Limited

Place: Mumbai Date : June 05, 2020

Lancy Varghese **Company Secretary** 

CIN: L15311DL1993PLC052624 Regd. Office: 8377, Roshanara Road, Delhi-110007 Corporate Office: 1401-1411, 14° Floor, Logix City Centre, Noida Sector-32, Uttar Pradesh-201301 Tel.: 0120-6013232, Fax: 011-23822409 Email: dfm@dfmfoods.com, Website: www.dfmfoods.com

[For Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority]

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. as amended ("the Rules") The Rules, interalia provide for transfer of all shares, in respect of which dividend

has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in favour of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Complying with the requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2019-20, already transferred to the IEPF Authority all shares in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more. The Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2020-21 at their latest available address. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.dfmfoods.com. Shareholders are requested to refer to the website to verify the details of the shares liable to be transferred to IEPF

write to the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) on or before 16" August, 2020 for further details and for making valid claim for the unclaimed dividend for the year(s) 2012-13 onwards. It may be noted that if no communication is received from concerned shareholders by the Company or the RTA by 16" August, 2020, the Company shall, with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares to IEPF Authority, without any further notice, by following the due process as enumerated in the said Rules which is as under: (i) In case of shares held in physical form - Duplicate share certificate(s) will be

Shareholders who have not claimed their dividend(s) from the year 2012-13 can

and be deemed non-negotiable. (ii) In case of shares held in demat mode - by transfer of shares directly to DEMAT A/c of IEPF Authority by way of Corporate Action by the due date as per procedure stipulated in the Rules.

issued and transfer to IEPF. Please note that the original share certificate(s)

which are registered in name of shareholder will stand automatically cancelled

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure For any queries on the above matter, shareholders are requested to contact to the

Company's Registrar and Share Transfer Agents, M/s MCS Share Transfer Agent Ltd., F-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020, Email: admin@mcsregistrars.com and Tel: 011-41406149. For DFM Foods Ltd.

Dated: 5" June, 2020

R.S. Tomer Company Secretary

### **Shree Digvijay Cement Company Limited** (CIN: L26940GJ1944PLC000749)

P.O. Digvijaygram, Jamnagar – 361 140 Via. Jamnagar, Gujarat, India

### NOTICE REGARDING THE 75TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE,

**DIVIDEND INFORMATION AND FACILITY FOR REGISTRATION/CHANGE OF E-MAIL ID:** Notice is hereby given that the 75th Annual General Meeting (AGM) of the Company is convened to be held on Tuesday, 30th June,2020 at 3.00 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, 17/2020

days inclusive). The Notice convening the 75th Annual General Meeting as well as the Annual Report is being made available on Company's website www.digvijaycement.com and on the website of Stock

Transfer Books of the Company will remain closed from 24th June, 2020 to 30th June, 2020 (both

Members who hold the shares of the Company in physical form or who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company by requesting Members Updation Form by sending an email to rnt.helpdesk@linkintime.co.in and investors.sdccl@digvijaycement.com, please submit the duly filled and signed Members

/Account details in Members Updation Form to rnt.helpdesk@linkintime.co.in or investors.sdccl@digvijaycement.com. Members who are holding shares in physical form or who have not registered their email

e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) during the 1. In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholders, scanned copy of the Share Certificate(front and back page), PAN (self-certified

scanned copy of PAN Card), AADHAR(self-certified scanned copy of Aadhar Card) by

- email to rnt.helpdesk@linkintime.co.in and investors.sdccl@digvijaycement.com 2. In case shares are held in demat mode, please provide DPID -CLID(16 digit +CLID or 16 digit beneficiary ID) Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-certified scanned copy of PAN Card ), AADHAR (self-certified scanned copy of Aadhar Card) by email to rnt.helpdesk@linkintime.co.in and investors.sdccl@digvijayce-
- 3. Alternatively members may send an email request to e-voting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in point(1) or (2) as the case may be.

during the time of 75<sup>th</sup> AGM. For the process and manner of e-voting (both remote e-voting and voting at the time of AGM) and also for attending the 75th AGM through VC or OAVM, Members may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit NSDL's website https://evoting.nsdl.com and

> By Order of the Board For Shree Digvijay Cement Co. Ltd.

Sekhar Bhattacharjee Place: Ahmedabad Company Secretary **Date**: 4th June, 2020

### Tel: 91 288 234 4272-75 Email: investors.sdccl@digvijaycement.com Website: www.digvijaycement.com NOTICE

dated 13th April, 2020 and 20/2020 dated 5th May, 2020. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registers of Members and the Share

Exchanges on which the equity shares of the Company are listed.

Updation Form to the above mentioned email. Members can submit their mandate for receiving dividend directly in their Bank Account through Electronic Clearing Service (ECS) or any other means by submitting their Bank

addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the meeting as per following procedure:

ment.com

The Company has availed the services of NSDL for providing facility of remote e-voting as well as for providing platform for conduct of 75th AGM through VC or OAVM and also for voting

in case of gueries email to evoting@nsdl.co.in. Members may please contact the Company at investors.sdccl@digvijaycement.com.

> **Suresh Meher** VP (Legal) & Company Secretary

financiales.

accepted henceforth after date of the Notice of Addendum. By the order of the Board of Directors

Date:05.06.2020

www.alkalimetals.com Email Id: secretarial@alkalimetals.com Ph: +91 40 27201179/27562932. Fax: +91 40 272 01454: CIN: L27109TG1968PLC001196

shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for

their folio no or DP ID and client ID and the number of shares due for transfer to IEPF on its website under the Statement of Unpaid and Unclaimed Shares Transferred to IEPF found Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in view of the original share certificate held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original share

new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to IEPF pursuant to rules. In respect of shares held in dematerialized form, the Company

In case of any queries on the subject matter, please write to or contact our Company

Company Secretary & Compliance Officer Place: Hyderabad



# नाशिकमध्ये 'निसर्ग'चा १९१ हेक्टरवरील पिकांना फटका

## हरितगृह, पोल्ट्री, कांदा चाळीचे नुकसान; २५१ घरांची पडझड

वृत्तसंस्था

नाशिक, दि. ५ - 'निसर्ग चक्रीवादळात मनुष्यहानी टळली असली तरी जिल्ह्यातील १९१ हन अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसात २१ हरितगृहे, पोल्ट्री, गोठे, कांदा चाळींचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे २५१ घरांची पडझड झाली असून ५६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

कोकण किनारपट्टीला तडाखा देणारे 'निसर्ग' चक्रीवादळ बुधवारी रात्री नाशिक जिल्ह्यातून पुढे मार्गस्थ झाले. प्रवासात वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी सलग पाच ते सहा तास मुसळधार पाऊस कोसळला. वाऱ्याचा वेग आणि पावसाने शेतातील उभ्या पिकांबरोबर हरितगृहे, पोल्ट्री, गोठे, कांदा चाळींचे नुकसान झाले. वादळाचा तडाखा बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू केले. त्यानुसार येवला, निफाड, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यात एकूण २१ हरितगृहे, शेडनेट, पोल्ट्री, जनावरांचे गोठे आणि कांदा चाळींचे नुकसान झाले. शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले. दिंडोरीत कारले बाग जमीनदोस्त झाली.

देवळाळी, भगुर भागातून मार्गस्थ झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नरला बसला. या तालुक्यात १३८.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक तालुक्यात ३८ हेक्टर, चादवडमध्ये १.२, दिंडोरी १.६ दाणादाण उडाली. जुने नाशिक

वृत्तसंस्था

नागपूर, दि. ५ - नागपूरकरांच्या

जिभेचे चोचले प्रणारे हॉटेल्स आणि

रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५

दिवसांपासून बंद असल्याने

उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत

सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक

स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ

सुरू होत असताना हॉटेल्स आणि

रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी

उत्पन्न नसल्याने हॉटेल आणि

रेस्टॉरंट मालकांना जागेचे भाडे,

कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज

आणि अन्य देखभाल खर्च करताना

महत प्रयत्न करावे लागत आहेत.

भविष्यात हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू

झाल्यानंतरही दैनंदिन खर्च, सुरक्षा व

सॅनिटायझेशनचा अतिरिक्त खर्च,

कच्च्या मालाची उपलब्धता,

कामगारांचा तुटवडा आदींसह अनेक

आव्हानामुळे हा व्यवसाय

आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार का,

अशी चिंता व्यावसायिकांना सतावत

आहे. हॉटेलचालक, व्यवस्थापक,

वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचारी,

भाजीपाला पुरवठादार असे अनेक

मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण

हॉटेल

घटक या क्षेत्रावर अवलंबून आहेत.

लागल्यानतर

व्यावसायिकांनी प्रतिबंधात्मक उपाय

म्हणून हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद

ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची

गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी

पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली

होती. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर

स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार

असोसिएशनने केली आहे.

नागपूरच्या हॉटेल व रेस्टॉरंट

व्यावसायिकांची आर्थिक कोंडी



नुकसान झाले. पेठ, त्र्यंबकेश्वर, निफाड, मालेगाव, नादगाव, कळवण, सुरगाणा, बागलाण आणि देवळ्यात शेती पिकांचे नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. वादळी पावसाने घरांची माठ्या प्रमाणात पडझड झाली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. जिल्ह्यात कच्च्या १८७ आणि पक्क्या ६४ घरांचे अंशत: नुकसान झाले. सात झोपड्यांचे नुकसान झाले असून चक्रीवादळात ५६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात बागलाण तालुक्यातील ३६, कळवण आणि नाशिक प्रत्येकी पाच, येवला तीन, नांदगाव येथील दोन जनावरांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये दोन वाडे कोसळले 'निसर्ग' चक्री वादळामुळे जुने नाशिक परिसरात दोन वाडे जमीनदोस्त झाले. जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. सायंकाळनंतर जोरात वाहणारा वारा आणि पावसाने अक्षरश:

सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्यात

आले. बँकांच्या कर्जाचे हप्ते, जागेचे

भाडे, कामगारांचा पगार, वीज बिल

आदींच्या खर्चामुळे हॉटेल व रेस्टॉरंट

व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.

नियम आणि अटींच्या आधारे हॉटेल व

रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी

व्यावसायिकांसमोर वर्षभर आर्थिक

ग्राहकांच्या मनात कोरोनाची भीती

आहे. शासनाच्या शाश्वतीनंतरच हॉटेल

व्यवसाय सुरळीत होणार आहे.

ग्राहकांमध्ये स्वच्छतेचा विश्वास

निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहणार

आहे. त्यासाठी हॉटेल्स व रेस्टॉरंटचे

वारंवार सॅनिटायझेशन, कर्मचाऱ्यांची

नियमित तपासणी, वेटरला मास्क व

हॅन्डग्लोव्हज उपलब्ध करून द्यावे

लागतील. कामगार स्वगृही परतल्याने

तुटवडा भासणार आहे. दैनंदिन खर्चही

अडचणीचा ठरणार आहे. पुढचे एक

वर्ष व्यावसायिकांसाठी अडचणीचे

हॉटेल्स व लॉज सुरू

करण्याची मागणी

नातेवाईकांसाठी हॉटेल्स आणि लॉज

सुरू करण्याची मागणी मनपा

आयुक्तांकडे करणार आहे. याबाबत

एक निवेदन जिल्हाधिकारी आणि

मनपा आयुक्तांना देणार आहे. संपूर्ण

जुन महिना हॉटेल्स व लॉज बंद राहणार

आहेत. ते लवकरच सुरू होऊन

आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत. असे

मत नागपुर रेसिडेन्सियल हॉटेल्स

असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग

रेणू यांनी व्यक्त केले आहे.

अन्य जिल्ह्यातून येणारे प्रवासी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या

ठरणार आहे.

होत आहे.

अडचणी राहणार

परिसरात अनेक वाडे धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी स्थलांतर केले. मात्र काही कुटुंबांनी वाडा सोडला नाही. भद्रकाली परिसरातील पिंपळचौक येथे कृष्णा सांबरे आणि महेश मानसिंगानी यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला. वाड्यातून

आम्ही नव्या घरी राहण्यासाठी गेलो असलो तरी या ठिकाणी जुने लाकडी सामान तसेच दुकानातील माल ठेवण्यात आला होता, असे सांबरे यांनी सांगितले. वादळी पावसाने वाड्याचे दरवाजे, भिंती कोसळल्या. सर्व माल, घरातील सामान ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने नुकसानीचा नेमका अंदाज लावता येत नाही. महापालिकेचे अधिकारी, पोलीस पाहणी करून गेले. मानसिंगानी यांचे मेनरोडवर दुकान आहे. त्या दुकानाचे सामान त्यांच्या वाड्यात होते. या वाड्याची भिंत धोकादायक असल्याचे महापालिकेच्या वतीने त्यांना दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले. कोणतीच कार्यवाही न केल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले

### सूचना राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण मुंबई पीठासन सी.पी. क्र. ४१३७ सन २०१९ कंपनी कायदा २०१३ चे कलम ६६ आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम यांच्या संदर्भात

जीएमआर हायवेज लिमिटेड यांचे भाग भांडवल घटविण्याच्या संदर्भात

जीएमआर हायवेज लिमिटेड ही नमन सॅटर, वा मजला, देना बैंकसमोर, प्लॉट क्र. सी-३, जी ब्लॉक, बांद्रे-कुर्ला संकुल, बांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, महाराष्ट्र, भारत वेथे नोंदणीकृत कार्यालय असणारी आणि कंपनी कायदा १९५६ च्या तस्तुदींनुसार

स्थापित झालेली कंपनी

या द्वारे सुचित करण्यात येत आहे की सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई पीठासन यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ६६ मधील तस्तुर्दीच्याअनुसार २० मार्च, २०२० वा तारखेस वर नामोल्लेख असणाऱ्या याचिकाकर्ता कंपनीला संपूर्ण भरणा झालेले प्रत्येकी ११० चे (भारतीय कपये दहा फक्त) २.०५.२९,२९,७४९ समभाग समाविष्ट असमारे कंपनीचे सादर केलेले, सभासद झालेले आणि भरणा झालेले ₹२०,५२,९२,९७,४९०/- (भारतीय रूपये दोन हजार बावन्न कोटी, ब्याण्णव लाख सत्याण्णव हजार चारशे नव्बद फक्त) एवडे भांडवल आता पूर्ण भरणा झालेले प्रत्येकी ₹१० चे (भारतीय रूपये दहा फक्त) ७७,५४,४०,५९० एवडे समभाग समाविष्ट असणाऱ्या ₹७,७५,४४,०५,९००/- (भारतीय स्वयं सातश्र पंच्याहरूर कोटी चब्वेचाळीस लाख पाच हजार शंभर फक्त) एवडे घटविण्यासाठी आणि समभाग भांडवलामधील सदर घट ही एकंदर सादर केलेल्या, वर्गणी दिलेल्या, पूर्ण भरणा झालेल्या कंपनीच्या सममागांपैकी ६२.२३% एवढी कमी करून आणि स्द्द करून (''भांडवली घट'') प्रभावित करण्यात यावी यासाठी, तसेच ३१ मार्च २०१९ या तारखेस कंपनीला झालेला संचित तोटा राईट ऑफ (हिशेबात लेखी माफ) करण्यासाठी कंपनीने सदर नोंदणी तारखेस कंपनीचे भागधारक असणाऱ्या ज्या सभासदांचे समभाग घटविले आहेत त्यांना न्यायाधिकरणाने पुष्टी दिलेल्या भांडवलातील घटीसाठी नुकलान भरपाई देण्यासाठी मंजूर केल्यानुसार प्रत्येक समभागास ९० पैसे (दहा पैसे फक्त) प्रमाणे होणारी रक्कम देण्यात यात्री, असे आदेश दिले आहेत आणि सदर आदेशाची प्रणाणित अस्सल प्रत ई-फॉर्म आय एन सी-२८ सोबत कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे १२ मे, २०२० रोजी नोंदविण्यात आली आहे. जीएमआर हायवेज लिमिटेड करीता

दिनांकीत ०६ जून, २०२०

बंगारू राजु ओब्बीलीसेट्टी मॅनेजिंग डायरेक्टर (डिआयएन: ०००८२२२८) GMR GROUP - HL / 8 / PREM ASSOCIATES - MAI

### Strides स्ट्रॉईड्स फार्मा सायन्स लिमिटेड

(पूर्वीची स्ट्रॉईड्स शासुन लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L24230MH1990PLC057062

नोंदणीकृत कार्यालय: २०१, देवव्रत, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३. दूर. क्र. : + ९१ २२ २७८९ २९२४, फॅक्स क्र. : + ९१ २२ २७८९ २९४२ कॉर्पोरेट कार्यालय: स्ट्रॉईड्स हाऊस, बिलेकाहळ्ळी, बान्नेरघट्ट रोड, बेंगळुरू - ५६० ०७६. दूर. क्र. : + ९१ ८०६७८४ ००००/६७८४ ०२९० फॅक्स क्र. : + ९१ ८० ६७८४ ०७००.

वेबसाइट : www.strides.com ई-मेल : investors@strides.com पूर्वीची शसून फार्मास्युटिकल्स लिमिटेड जी कंपनीसमवेत दि. १९.११.२०१५ पासून प्रभावी स्वरूपात विलीन करण्या आली त्या कंपनीच्या भागधारकांना याद्वारे वित्तीय वर्ष २०१२-२०१३ करिता शसून फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे घोषित व सादर अंतिम लाभांशासंदर्भात सूचना देण्यात येत आहे

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२४ (६) सहवाचन गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६ च्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, लागोपाट सात वर्षांकरिता अप्रदानित वा दावारहित राहिलेल्या वित्तीय वर्ष २०१२-२०१३ शी संबंधित लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्सचे कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण करण्यात येत आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या शेअर्ससंदर्भातील सूची कंपनीर्च वेबसाइट http://www.strides.com/investor-iepf.html वर अपलोड करण्यात आलेली आहे.

भागधारकांना दि. ०७.०९.२०२० पर्यंत वरील लाभांशाचा दावा करता न आल्यास सर्व शेअर्स (प्रत्यक्ष स्वरूपातील वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील) कंपनीद्वारे आयईपीएफच्या निर्दिष्ट डीमॅट खात्यामध्ये स्थानांतरित करण्यात येतील. संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा स्थानांतरणापश्चात ते आयईपीएफकडून लाभांशासहित सदर शेअर्सकरिता दावा करू शकतात, ज्याचा तपशील www.iepf.gov.in वर तसेच कंपनीची वेबसाइट http://www.strides com/investor-iepf.html वरही उपलब्ध आहे.

पढील माहितीसाठी संबंधित भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स मे. केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावा :

स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड स्ट्राइड्स हाऊस, बिलेकाहळ्ळी, बान्नेरघट्ट रोड, बेंगळुरू - ५६० ०७६. दूर. क्र. : + ९१ ८० ६७८४ ००००/०२९० ई-मेल : investors@strides.com

केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड) युनिट : स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड कार्व्ही सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गाचीबोवली फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, टोल फ्री क्र. : १८०० ४२५८ ९९८ ई-मेल : einward.ris@karvy.com

दिनांक : ०६ जून, २०२० ठिकाण : मुंबई

स्ट्रॉईड्स फार्मा सायन्स लिमिटेडकरिता मंजुला राममूर्ती (कंपनी सचिव)



**SONATA SOFTWARE LIMITED** (CIN No.L72200MH1994PLC082110) Registered Office: 208, TV Industrial Estate, 2nd Floor,

S K Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030 Corporate Office: 1/4, APS Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru – 560 004 Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-26610972. E-mail: info@sonata-software.com, website: www.sonata-software.com

### **Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) and amendments made thereto, the Final dividend declared during the Financial Year 2012-13 which remained unclaimed for a period of seven consecutive years will be due to be transferred by Sonata Software Limited ("Company") to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") in September, 2020 and the Equity Shares pertaining to the aforesaid Dividend account will consequently be transferred to IEPF Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules for taking appropriate action(s) and the details of such shareholders are uploaded on the website of the Company at https://www.sonata-software.com/about-us/investor-relations. In this connection, please note the following:

a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate (s) which stand registered in your names and held by you, will stand automatically cancelled.

b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event, valid claim is not received from you on or before 20th August, 2020, the Company will proceed to transfer the Equity shares in favor or IEPF without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares from IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company/RTA), along with the requisite documents enumerated in Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of shares/ unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the said Rules.

For claiming unclaimed/unpaid dividend the shareholders may contact the Registrar and Transfer Agent, M/s KFin Technologies Private Limited (Formerly Karvy Fintech Private Limited) Unit: Sonata Software Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 Phone: +91 040-67161591, email: einward.ris@kfintech.com. For **Sonata Software Limited** 

Date: June 05, 2020 Place : Bengaluru

Mangal Kulkarni

1 TATA

दी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (कॉर्पोरेट काँट्रॅक्ट्स विभाग)

दी टाटा पावर कंपनी लिमिटेड, २ रा मजला, सहार रिसिव्हींग स्टेशन सहार एअरपोर्ट रोड. अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९. (बोर्ड लाईन: ०२२-६७१७३१८८) सीआयएन: एल२८९२०एमएच१९१९पीएलसी०००५६७

निविदा आमत्रण सूचना (एनआयटी)

**्दी टाटा पाँवर कंपनी लिमिटेड** हे खालील पॅकेजकरिता सक्षम विक्रेत्यांकडून निविदा मागवीत आहेत (दोन भ १) वाशी व वाघीवली क्रीक येथे ११० केव्ही ट्रान्सिमशन लाईनची रचना, अभियांत्रिकी, पुरवठा, उभारणी

चाचणी, प्रतिष्ठापन व क्रियान्वयन. (पॅकेज संदर्भ सीसी२०एए०२४) २) स्विचयार्ड उपकरणांचे (१४५ केव्ही ब्रेकर्स, सीटीज, पीटीज व आयसोलेटर्स) निराकरण व प्रतिष्ठापनाकरिता सेवा प्रदान करण्याकरिता ३ वर्षांकरिता आउटलाईन करार. (पॅकेज संदर्भ सीसी२०एए०१२) ३) मुंबई क्षेत्रामध्ये २२०/११० केव्ही ट्रान्सिमशन लाईन्सचे पोरसेलेन इन्स्युलेटर स्ट्रिंग्जच्या हॉट लाईन

वॉशिंगकरिता प्रदान सेवेच्या २ वर्षांकरिता आउटलाईन करार. (पॅकेज संदर्भ सीसी२०एए०२८) विस्तत एनआयटीकरिता कृपया निविदा सेक्शनच्या वेबसाइट https://www.tatapower.com ला भेट द्यावी इच्छुक बोलीदारांनी निविदा मूल्य व प्राधिकृत पत्र शुक्रवार, दि. १९ जून, २०२० रोजी दु. ३.०० पूर्वी सादर करावे.



### लुपिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कल्पतरू इन्स्पायर, २रा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५. कॉपोरेट आयडेन्टिटी नंबर: एल२४१००एमएच१९८३पीएलसी०२९४४२

फोन क्र.: (९१ २२) ६६४०२३२३ ई-मेल: investorservices@lupin.com LUPIN वेबसाईट : www.lupin.com

### इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे कंपनीमधील दावारहित समभागांचे हस्तांतर

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') चे कलम १२४ (६) सहवाचता वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड), रुल्स, २०१६ (''रुल्स'') च्या नियम ६ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, ३१ मार्च, २०१३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता घोषित झालेला लाभांश जो सात वर्षाच्या कालावधीकरिता दावारहित राहिलेला तो १२ सप्टेंबर, २०२० रोजी आयईपीएफकडे हस्तांतरणासाठी नियत आहे, संलग्न समभाग ज्यावरील लाभांश हा सात क्रमवार वर्षाकरिता दावारहित राहिलेला आहे ते सदर रुल्समधील नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित सुद्धा

कंपनी डिपॉझिटरी ॲक्ट, १९९६ अंतर्गत जे समभाग जंगम गहाण/तारण आहेत किंवा अशा समभागाच्या हस्तांतरणाला प्रतिबंध करणारा न्यायालय/न्यायाधिकरमाचा विनिर्दिष्ट आदेश असल्यास असे समभाग आयईपीएफकडे हस्तांतर करणार नाही.

कोविड-१९ महामारीमुळे कंपनीला रुल्सनुसार सात क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता २०१२-१३ ते २०१८-१९ करिता ज्यांनी त्यांच्या लाभांशाचा दावा केलेला नाही अशा सर्व भागधारकांना वैयक्तिकरिता सूचना पाठविणे शक्य नाही.

कंपनी आयईपीएफच्या डिमॅट खात्यामध्ये त्यांच्या समभागांचे हस्तांतर टाळून त्यांचा दावा करण्याची संधी त्यांना देणे आणि दावारहित लाभांशाचा तपशील पुरविण्यासाठी इतर बाबीसह सर्वसाधारणपणे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वरील सदर भागधारकांना सूचना पाठवेल.

१२ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आयईपीएफ ॲथॉरिटीकडे समभाग हस्तांतर करण्याची कार्यवाही करेल. कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफ कडे हस्तांतरित दावारहित लाभांश रक्कम आणि समभागांच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही. भागधारक रुल्समधील विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून काही असल्यास असा समभागावरील उपार्जित सर्व लाभांसह आयईपीएफ कडे हस्तांतरित लाभांश आणि संलग्न समभागांचा दावा करू शकतात. भागधारकांना वरील प्रकरणात कोणत्याही चौकशीसाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, मुंबई-

४०० ०८३, फोन क्र. : ९१-२२-४९१८ ६०००, ई-मेल आयडी : rnt.helpdesk@linkintime.co.in यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. लुपिन लिमिटेड करिता

आर. व्ही. साटम (कंपनी सचिव) ठिकाण : मुंबई दिनांक : ०६.०६.२०२० (एसीएस–११९७३)

टाटा कॅपिटल फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड शाखेचा पत्ता: टाटा कॅपिटल फायनान्शीअल सर्व्हिसेस लि., ५०२, ५ वा मजला, निलयोग स्क्वेअर, **गर्ना** आर. बी. मेहता रोड, घाटकोपर रेल्वे स्टेशन समोर, घाटकोपर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००७५.

### स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चा रुल ८(६) अन्वये)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासहवाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

कर्ज खाते क्र. ६१९९४९६ शशिकांत एकनाथ अहीरे

याद्वारे सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खालील कर्जदार/सह-कर्जदार यांना सूचना देण्यात येते की, खाली वर्णन केलेली टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (तारणी धनको) यांच्याकडे गहाण स्थावर मिळकत, जिचा टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे कब्जा घेण्यांत आला आहे त्याची १. शशिकांत एकनाथ अहीरे ऊर्फ शशिकांत अहीरे आणि २. सौ. प्राजक्ता एस. अहीरे दोघेही राहणार - फ्लॅट क्र. ५०४, साई सुमन, बी-विंग, रिलायन्स फ्रेश जवळ, टागोर नगर, विक्रोळी (पू), शहर मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ आणि येथेही फ्लंट क्र. ५०३, ५ वा म जला, बी विंग, साई सुमन सीएचएसएल, विक्रोळी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८३. ३. मे. एसएपी इलेक्ट्रॉनिक्स, तर्फे त्यांचे प्रोपायटर शशिकांत एकनाथ अहीरे, फ्लॅट क्र. ५०४, साई सुमन, बी-विंग, रिलायन्स फ्रेश जवळ, टागोर नगर, विक्रोळी (पू), शहर मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ **आणि येथेही** फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, बी विंग, साई सुमन सीएचएसएल, विक्रोळी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८३. आणि येथेही नित्यानंद भवन, दुकान क्र. ४, सेंट जोसेफ स्कूल समोर, विक्रोळी (प), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ यांच्याकडून २७ फेब्रुवारी, २०२० रोजीस च्या रु. ६८,५५,७२८.८७/ - (रुपये अडुसष्ट लाख पंचावन्न हजार सातशे अठ्ठावीस व पैसे शहाऐंशी मात्र) अशा एकूण रकमेच्या वसुलीसाठी १५ जुलै, २०२० रोजी ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', आणि ''जेथे आहे तेथे आहे'' या तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खालीलप्रमाणे असेल.

ज्याअर्थी, तारण मत्तेची विक्री तारण कर्जाच्या वसुलीकरिता केली जात आहे आणि ज्याअर्थी **२७ फेब्रुवारी,** २०२० रोजी सर्व खर्च, व्याज इ. सह रु. ६८,५५,७२८.८६/- (रुपये पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे अठ्ठावीस आणि शहाएँशी पैसे मात्र) ची रक्कम थकबाकी येणे होती. याद्वारे सूचना देण्यात येते की, कोणत्याही प्रकारे पुढे ढकलले नाही/विक्री खंडित केली नाही तर सदर मिळकत ई-लिलावाने १५ जुलै, २०२० रोजी टाटा कॅपिटल फायनान्शीअल सर्व्हिसेस लि. कडून दु. २.०० वा. ५०२, ५ वा मजला, निलयोग स्क्वेअर, आर. बी. मेहता रोड, घाटकोपर रेल्वे स्टेशन समोर, घाटकोपर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००७५ येथे विकली जाईल. इएमडी डिमांड ड्राफ्टसह मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोरबंद ई-लिलाव बोली टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून १४ जुलै, २०२० रोजी सं. ५ वा. पर्यंत प्राप्त केले जातील. मिळकतीची विक्री ''जसे आहे जेथे आहे अटीवर'' होईल आणि खात्रीपूर्वक सांगता येतील अशी सदर

मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे परिशिष्टात विनिर्दिष्टीत केले आहेत

| तारण मत्तेचे वर्णन                 | कब्जाचा प्रकार       | राखीव किंमत            | इसारा रक्कम         |
|------------------------------------|----------------------|------------------------|---------------------|
| -                                  | आन्वयिक/प्रत्यक्ष    | (₹.)                   | (₹.)                |
| नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा        | आन्वयिक              | ₹. ७८,००,०००/-         | ₹. ७,८०,०००/        |
| मुंबई उपनगर जिल्हा विक्रोळी पूर्व, |                      | (रुपये अठ्ठयात्तर      | (रुपये सात लाख      |
| मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ मधील      |                      | लाख मात्र)             | ऐंशी हजार मात्र     |
| विक्रोळी (पू), गावः हरियाली, ता.   |                      |                        |                     |
| कुर्ला येथे स्थित साई सुमन को-अं   | ॉप. हौ. सो. लि. च्या | ५ व्या मजल्यावरील सप्र | माण समाईक क्षेत्रार |

४२४ चौ. फूट (३९.४० चौ. मी.) मोजमापित असल्यास बाल्कनीच्या संपूर्ण क्षेत्रासहित कार्पेट एरियाचा

विक्रीकरिता ठेवण्यात येणाऱ्या मिळकतीचे वर्णन परिशिष्टामध्ये आहे. जर वर उल्लेख केल्याप्रमाणे देय रक्कम, व्याज आणि परिव्यय (विक्रीच्या किंमतीसमवेत) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे भरणा केली किंवा त्यांच्या खात्रीसाठी अशा तारण कर्जाची रक्कम, व्याज आणि परिव्यय प्रदान केले आहे याचा पुरावा दिल्यास विक्री थांबविली सुध्दा जाईल. विक्रीच्या ठिकाणी सर्वसाधारण जनतेला व्यक्तिश: त्यांच्या निविदा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. कोणताही अधिकारी वा इतर व्यक्ती ह्या विक्री संदर्भात मिळकत विक्रीमध्ये संपादन वा संपादन करण्याचा प्रयत्न करण्याकरिता थेट वा अप्रत्यक्ष सहभाग घेऊ शकणार नाही.

जर कर्जदाराने विक्रीच्या तारखेपूर्वी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ना संपूर्ण रक्कम चुकती केली तर विक्री बंद करण्याकरिता अधीन असेल. विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटींच्या आणि पुढील खालील अटींच्या अधीन असेल. ई-लिलाव १५ जुलै, २०२० रोजी दु. २.०० वा. ते ३.०० वा. दरम्यान प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह पोर्टल https://disposalhub.com किंवा ऑक्शन टायगर मोबाईल ॲप (ॲन्ड्रॉईड) द्वारे घेण्यात येईल.

१. येथे खालील परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट तपशील निम्नस्वाक्षरीकारांच्या माहितीप्रमाणे नमूद करण्यात आला आहे, परंतु निम्नस्वाक्षरीकार हे ह्या उद्घोषणेमधील कोणतीही चूक, गैरनिवेदन वा वगळणे याकरिता उत्तरदायी नसतील. जर बोली रक्कम म्हणून किंवा बोलीदारांना कोणताही विवाद निर्माण झाल्यास, लॉट पुन्हा एकदा लिलावासाठी

ठेवण्यात येईल. २. मिळकतीची राखीव किंमतीच्या खाली विक्री करण्यात येणार नाही.

. बोली वाढीची रक्कम आहे: रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)

**४.** मिळकतीच्या खरेदीकरिता सादर करण्यात येणाऱ्या सर्व बोली मुंबई येथे देय **''टाटा कॅपिटल फायनान्शियल** सर्व्हिसेस लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारा वर नमूद केल्याप्रमाणे इसारा अनामत रकमेसह असाव्यात. डिमांड ड्राफ्टस् अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येतील.

५. उच्चतम बोलीदार कोणत्याही लॉटचा खरेदीदार म्हणून घोषित केला जाईल. तथापि, की तो बोलीकरिता कायदेशीरिरत्या पात्र आहे आणि तथापि, पुढे की, त्याच्याद्वारे बोली रक्कम राखीव किंमतीच्या खाली असु नये. उच्चतम बोलीचा स्वीकार ज्यावेळी ते करणे योग्य असल्याप्रमाणे बोली केलेली रक्कम अपूरी असल्याचे दिसत असेल त्यावेळी ती नाकारण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा स्वेच्छानिर्णय असेल.

६. वाजवी कारणाकरिता विक्री रोखणे/स्थिगत करण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याला स्वेच्छाधिकार असेल. ७. मिळकतीचे निरीक्षण २५ जून, २०२० रोजी स. ११ ते सं. ५.०० दरम्यान पूर्ण करण्यात येईल. ८. खरेदीदार म्हणून घोषित होणाऱ्या खरेदीदाराने त्वरित अशा घोषणेनंतर प्राधिकृत अधिकाऱ्याकडे खरेदी

रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम जमा करणे आवश्यक आहे व अशा रितीने जमा केली नाही तर मिळकतीची ९. जर वर नमूद केल्याप्रमाणे सुरूवातीची रक्कम जमा केल्यास मिळकतीच्या विक्रीच्या निश्चिती झाल्याच्या

तारखेपासन १५ दिवसांत वा रोजी. वा १५ वा दिवस जर रविवार वा इतर सड़ी असल्यास असा दिवस वगळन १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन वेळेत 'प्राधिकृत अधिकाऱ्याकडे' खरेदीद्वार देय रकमेच्या खरेदीच्या रकमेची शिल्लक जमा करणे. वरील नमूद कालावधीत प्रदान करण्यात कसूर केल्यास, विक्रीची नवी उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री करण्यात येईल. जमा एक्कम टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ला जप्त समजण्यात येईल आणि कसरवार खरेदीदार मिळकतीचे वा त्यानंतर विक्री करण्यात येणाऱ्या रकमेचा भाग यावर कोणताही हक्क सांगू शकणार नाहीत. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मर्जीने मिळकतीची पुनर्विक्री होईल.

**१०. टाटा कॅपिटल फायनान्स सर्व्हिसेस लि.** ला माहीत कोणताही बोजा ज्यासाठी मिळकत पात्र आहे त्याचा तपशील निरंक. दावे, जर असल्यास, जे मिळकतीसाठी सादर केले आहेत आणि त्याचे स्वरूप आणि मूल्यावर धारक इतर ज्ञात तपशील: निरंक. वरील व्यतिरिक्त इतर काहीही नाही.

११. टीपः इच्छुक बोलीदार येथे संपर्क साधू शकतात. प्राधिकृत अधिकारी श्री. मुनीर कुलावूर, ईमेल आयडी munir.kulavoor@tatacapital.com आणि मोबाईल क्र. - +९१-९३२२२८६७६५. १२.विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक पाहा म्हणजेच www.tatacapital.com/tcfsl.html.

सही / - मुनीर कुलावूर प्राधिकृत अधिकारी, तारीख: ०६ मे, २०२० टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. तारीख: मुंबई, महाराष्ट्र मो. क्र.: ९१-९३२२२८६७६५.

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नं. (सीआयएन): एल२७१०२एमएच१९९४पीएलसी१५२९२५ नोंद. कार्यालय: जेएसडब्ल्यु सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू), मुंबई-४०००५१. द्र.: ०२२-४२८६१००० फॅक्स: ०२२-४२८६३००० ईमेलः jswsl.investor@jsw.in वेबसाईटः www.jsw.in

### समभागधारकाना सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') ला अनुसरुन याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, सलग सात वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांशाची भागधारकांनी रोकड केलेली नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते सर्व समभाग कंपनीकडून इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील. ज्यांचे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना ह्या बाबतीत आवश्यक माहिती पत्र जर त्यांनी त्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी किंवा रजिस्टार ॲड शेअर ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) जे कोणी असतील त्यांच्याकडे नोंदवले असतील तर ई-मेल द्वारे आणि कोव्हीड-१९ प्रसाराची सध्याची परिस्थिती व केंद्र/राज्य सरकार किंवा स्थानिक मंडळाचे निर्देश विचारांत घेऊन शक्य तेवढ्या लवकर टपालाने किंवा दळणवळणाच्या अन्य कोणत्याही माध्यमातून

कंपनीने अशा भागधारकांना देय असलेले प्रदान न केलेले/दावा न केलेल लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स यांचे संबंधित तपशील तिची वेबसाईट वर गुंतवणुकदार अनुभागात अपलोड केले आहेत. भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की, त्या शेअर्सवर उपार्जित झाले असल्यास त्या सर्व लाभांसह आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित झालेले शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश असे दोन्ही ने सदर रुल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरुन आयईपीएफ ऑथॉरिटीकडून परत मागू शकतात.

संबंधित भागधारकांनी ३० ऑगस्ट, २०२० पर्यंत दावा न केलेल्या लाभांशावर दावा केला नाही तर कंपनी पुढे कोणतीही सूचना न देता रुल्स मधील निर्धारित प्रक्रियेप्रमाणे नियत तारखेपर्यंत आयईपीएफ कडे संबंधित भागधारकांनी धारण केलेले शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता आवश्यक पावले उचलली जातील. प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र

ठरले असतील त्या संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की. कंपनीने डिमटेरिअलायझेशन करून रुल्स प्रमाणे आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता त्यांनी धारण केलेल्या मळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यांत कंपनी नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर त्यांच्या नावांत नोंदवलेली मूळ प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपराक्राम्य असल्याचे समजले जाईल भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की, कंपनी तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे, रुल्स नुसार

आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता कंपनीकडून नवी प्रमाणपत्रे जारी केली जाण्या संबंधात दिलेली पर्याप्त सूचना समजावी. कृपया ध्यानांत ठेवावे की, सदर रुल्सनुसार दावा न केलेली लाभांश रक्कम आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्सच्या संबंधात कंपनी विरुध्द कुठलाही दावा असणार नाही. पढील कोणत्याही माहिती/चौकशी साठी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटस्, मे. कोफिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., युनिट, जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शीयल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैद्राबाद-५०००३२. टोल फ्री क्र. १८००-३४३४-

००१, ईमेलः einward.ris@kfintech.com येथे संपर्क साधावा. वरील माहिती कंपनीची वेबसाईट www.jsw.in वर आणि त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे www.nseindia.com व www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड साठी सही/ लॅन्सी वर्गीस

कंपनी सेक्रेटरी

ठिकाणः मुंबई दिनांकः ०५ जून, २०२०

🦚 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

|            | ई-निविदा सूचना क्रमांक /०३ / सन २०२०   | - 50 58                |
|------------|--|------------------------|
| अ.<br>क्र. | कामांचे नाव  | अंदाजित रक्कम<br>रुपये |
| 2          | चाळीसगांव औद्योगिक क्षेत्र, पाणी पुरवठा योजना देखमाल व<br>दुरुस्ती चाळीसगांव उंदचन केंद्र येथील पाणी पुरवठा योजना<br>अद्ययावत करण्यासाठी लागणारे VT पंप व Soft Starter चा<br>पुरवठा करुन कार्योन्वित करणे.                                 | 85'83'883'00<br>£'     |
| 2          | जालना औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व<br>दुरुस्ती जालना पंपहाऊस येथील पंपींग मशीनरी अद्ययावत<br>करण्यासाठी लागणारे VT पंपचा पुरवठा करून कार्यान्त्रित करणे<br>व तत्सम कामे करणे.   | ह.<br>४२,२१,१७७.००     |
| a          | चाळीसगाव औद्योगिक क्षेत्र रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती<br>चाळीसगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करणे<br>व त्यांची निगा राखणे.  | ह.<br>४२,१९,८५१.००     |
| 8          | जळगांव औद्योगिक क्षेत्र पथदिवे देखभाल व दुरुस्ती जळगांव<br>औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांना Auto-off Passive motion<br>based sensor बसविणे.  | ₹.<br>४२,०३,९००.००     |
| 4          | नांदेड & कृष्णूर आँद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल<br>व दुरुस्ती जलशुष्टीकरण केंद्र येथील जुने LT पॅनल बदलुन<br>नवीन बसविणे, कार्यान्वित करणे व उंदचन केंद्र येथील APFC<br>पॅनल मधील सुधारणा करणे, १०० एचपी पंपाची दुरुस्ती करणे. | ह.<br>४१,१५,४८५.००     |
| Ę          | पैठण औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा केंद्र देखमाल व दुरूस्ती<br>अंतर्गत पैठण पाणी पुरवठा केंद्र येथे तार रहित डिजीटल प्रवाह<br>दर्शक यंत्रणेचा पुरवठा करणे, बसविणे आणि कार्योग्वित करणे.   | ₹.<br>३९,९४,२००.००     |
| v          | सित्रर औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरूस्ती सित्रर<br>(माळेगाव) औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची वार्षीक देखभाल करणे.   | ₹.<br>३९,०२,३२२.००     |
| 6          | जळगांव औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती<br>आणि भुसावळ विकास केंद्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती<br>पाणी पुरवठा योजनेची एका वर्षासाठी वार्षिक देखभाल व दुरुस्ती<br>करणे.   | ह.<br>३८,१२,२१५.००     |
| ٩          | वाळुज मध्यवर्ती पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती<br>मध्यवर्ती पाणी पुरवठा योजने अंतर्गत विविध ठिकाणावर<br>क्लोरीनेटर सिस्टिम चालविण्यासाठी वार्षिक सेवा पुरविणे.  | रु.<br>३८,०९,१४०.००    |
| 20         | चाकुर सहकारी औद्योगिक वसाहत चाकुर सहकारी औद्योगिक<br>वसाहतीतील अतिरिक्त विकास कामे करणे.<br>(भांडवली अंशदान कामे)  | ₹.<br>३७,०९,१६०,००     |
| 23         | कृष्णूर औद्योगिक क्षेत्र झाडांसाटी टिबक सिंचन व संरक्षणाची<br>व्यवस्था करणे बाबत.  | ह.<br>३६,२३,४२०.००     |
| 83         | उस्मानाबाद औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती सन<br>२०२०-२१ करिता रस्त्यांची वार्षिक देखभाल व दुरुस्ती<br>करणे.  | ह.<br>२९,७१,५५८.००     |
| 83         | चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरूस्ती अंतर्गत<br>खुल्या जागेमध्ये मियावाकी पध्दतीने घनदाट क्झारोपण करणे.   | ₹.<br>१६,२२,०००.००     |
| 88         | वाळुज औद्योगिक क्षेत्र पथिदञ्यांची देखभाल व दुरुस्ती वाळुज<br>औद्योगिक क्षेत्रामधील वाहतुक नियंत्रण यंत्रणेची वार्षिक देखभाल<br>व दुरुस्ती व तत्सम कामे करणे.  | १०,१६,७२५,००           |
| १५         | कळंब आणि भूम आँग्रोगिक क्षेत्र पाणी पुरवटा योजना देखभाल<br>व दुरुस्ती कळंब आणि भूम औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवटा<br>योजना वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.   | ह्.<br>७,९७,७५०.००     |
| १६         | लातूर औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती<br>उदंचनकेंद्र येथे जीआय पत्रे बसविणे व किरकोळ दुरुस्ती करणे,<br>रंग काम करणे आणि उदंचनकेंद्र धनेगांव येथील पोहच रस्त्याचे<br>मजबुतीकरण करणे. (दुसरी मागणी)                           | 8.<br>9,98,208.00      |
| १७         | नाशिक औद्योगिक क्षेत्र अनिवासी इमारत देखभाल व दुरुस्ती<br>उद्योग भवन इमारत येथील २ पॅसेंजर लिफ्टची (Otis Make)   | ह.<br>७,३२,८५२.००      |

या वरील कामाकरीता योग्य त्या वर्गीमध्ये नींदणीकृत कंत्राटदाराकडून काम क्र. १ ते २५ करीता ई निविदा बी-१/बी-२/सी/डी नमुन्यात मागविण्यात येत आहेत. मान्यताप्राप्त कंत्राटदारांना काम क्र. १६,२१,२४ करीता दि. ०८/०६/२०२० ते दि. १८/०६/२०२० तसेच काम क्र. १,३,४,१०,१२ करीता दि. ११/०६/२०२० ते दि. २६/०६/२०२० तसेच काम क्र. २,५,७,९,११,१५ करीता दि. १०/०६/२०२० ते दि. २५/०६/२०२० तसेच काम क्र. ६,८,१३,१४,१७ करीता दि. ०९/०६/२०२० ते दि. २४/०६/२०२० तसेच काम क्र. १८,१९,२०,२२,२३ करीता दि. १२/०६/२०२० ते २९/०६/२०२० या दरम्यान निविदा भरता येतील. याबाबतची सबिस्तर माहिती महामंडळाच्या www.midcindia.org (औरंगाबाद झोन) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदा सुचना अगर निविदा सुचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रह करण्याचा अथवा राखन ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म.औ.वि.महामंडळाने राखन ठेवला आहे.

दैनंदिन बाहत्कीसाठी लिपट ऑपरेटर पुरविणे व सर्वसमावेशक

औसा औद्योगिक क्षेत्र.. पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती.

औसा औद्योगिक क्षेत्रातील जलशुष्टीकरण केंद्रा पर्यंतच्या २००

मी.मी. व्यासाच्या मृदू पोलादी पाईपलाईनची वार्षिक देखभाल व

नाशिक, सिन्नर आणि विंचुर पाणी पुरवटा योजना.. देखभाल व

व सिन्नर येथे व १०० कि.प्रॅ. सिलेंडरचा विंचुर येथे पुरवठा

वाळुज औद्योगिक क्षेत्र... रस्ते देखभाल व दरूस्ती अंतर्गत कोरोना

औरंगाबाद स्थापत्य.. यंत्रे आणि अवजारे अंतर्गत.. प्रादेशिक

नरडाणा विकास केंद्र... पाणी पुरवटा योजनेची देखभाल व

जळगांव औद्योगिक क्षेत्र... पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती

Leak Absorption प्रणालीची बार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.

बीड औद्योगिक क्षेत्र.. बीड येथील जिल्हा उद्योग केंद्राची दुरुस्ती.

जाळी व मुद्द लोखंडाच्या दरवाज्याची किरकोळ दुरुस्ती उर्वरीत

जलश्रध्दीकरण केंद्र साकेगांव व GSR जळगांव येथील क्लोरीन

दुरुस्ती... उर्दचन विहिर नरडाणा येथील ११ केव्ही, १६०

करणे. (आयएस ६४६-१९७० प्रमाणे)

Optimizar चा पुरवटा करणे. (दुसरी मागणी)

काम (भांडवली अंशदान) (इसरी मागणी)

केव्हीऐ क्षमतेचे ट्रान्सफार्मरची तात्काळ दरुस्ती करणे.

बाधित क्षेत्राचे विलगीकरण करणे.

दुरूरती.. लिक्बीड क्लोरीन गॅसचा ९०० कि.ग्रॅ. कंटेनर नाशिक

अतिरिक्त लातूर औद्योगिक क्षेत्रातील शुध्दीकरण केंद्रापासून ६,८९,३७६.००

कार्यालय औरंगाबाद येथे नस्ती ठेवण्याकरिता अतिरिक्त ४,२५,९२७.००

4,40,640,00

4,00,388.00

7,04,660,00

2,44,505,00

2,09,908.00

वार्षिक देखभाल करणे.

# भावजयीचा फरार मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था

नाशिक, दि. ५ - घरात नुसता बसून राहतो, कामधंदा करत नाही, काम करत जा असे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने हातातील धारधार चाकूने भावजयीच्या छातीवर वार करून तिचा खुन करत सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात फरार असलेल्या अनिल पांड्रंग पाटील याला पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने सिडकोतील एका देशी दारू दुकानातून ताब्यात घेतले आहे.

पंचवटीतील हन्मानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि. २) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती स्नील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवरदेखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. संशयित आरोपी व पोलिसांनी ताब्यात घेतले.

### नाशिकच्या पंचवटीमधील घटना

त्याचा भाऊ, आई आणि भावजयी असे रामनगर येथे राहत असून, संशयित अनिल काही कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यातून वाद होऊन त्याने भावजयीचा खून केला.

दरम्यान, खून केल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. तो सिडकोत फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली. त्यानुसार गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिडकोत त्याचा शोध सुरू केला असता संशयित एका देशीदारूच्या दुकानात मद्यपान करत असल्याचे दिसून आला. त्याला तत्काळ

**Company Secretary** 

epaper.freepressjournal in